

खटला क्र. २८९/पीडब्ल्यू/२०२५

:८:

निशाणी क्र. १३ कमशः

साक्षीदार क्र. १

शपथेवर सुरुः—

सरतपासणी सरकारी वकील श्री. रविंद्र पाटील यांच्यातर्फेः—

८. आरोपीने प्राचार्य यांच्याकडे रक्कम रुपये १५ लाख भरण्यासाठी दोन दिवसाची वेळ मागितली. परंतु, प्राचार्यांनी त्याच दिवशी सदरील रक्कमेचा भरणा संस्थेत करा ज्यामुळे सदरील घटनेची माहिती संस्थेच्या संचालक मंडळास कळविता येईल. त्यानंतर आरोपीने लगेचच प्राचार्यांच्या निजीकक्षातून कोणालातरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व पैसे भरण्यास सांगितले होते. आरोपीने दि. ०६.११.२०२४ रोजी संस्थेच्या खात्यावर रु. ५ लाख, रु. १ लाख, रु. २ लाख, रु. १ लाख, रु. २ लाख असे पाच टप्प्यात एकूण ११ लाख रुपयाचा भरणा केला होता. दि. ०७.११.२०२४ रोजी आरोपीने संस्थेच्या खात्यावर रु. ४ लाख व रु. १ लाख असे रु. ५ लाख भरले. असे आरोपीने दि. ०६.११.२०२४ ते दि. ०७.११.२०२४ रोजी असे संस्थेच्या बँक खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने रक्कमेचा भरणा केला होता. तपास सुरु असताना मी दि. ०६.११.२०२४ ते दि. ०७.११.२०२४ रोजीचा वरील रक्कम भरलेल्या नोंदी असलेला संस्थेच्या तसेच आरोपीच्या बँक खात्याचा खाते उतारा तपासी अधिकारी यांना दिला होता. ते दोन्ही खाते उतारे प्रस्तुत प्रकरणात दाखल आहेत.

९. आरोपी दि. ०६.११.२०२४ रोजी आमच्या संस्थेचे प्राचार्य यांना त्याने केलेले कृत्य मान्य करुन तसा कबूली जबाब लिहून दिला होता. त्यावेळी प्राचार्यांच्या निजी कक्षामध्ये मी प्रत्यक्ष हजर होतो. त्यामूळे मला त्या कबूली जबाबाची वैयक्तिक माहिती आहे. मला आता आरोपीचा दि. ०६.११.२०२४ रोजीचा कबूली जबाब दाखवला. त्यावर आरोपी प्रज्योत भागवत याची स्वाक्षरी नमूद आहे. ती स्वाक्षरी मी ओळखतो. तो कबूली जबाब निशाणी क्र. ३१ वर दाखल आहे. दि. ०६.११.२०२४ रोजी आरोपीने संस्थेच्या खात्यात रक्कम भरणा केल्यानंतर संस्थेने कर्मचा—यांची थकीत देणी रु. १५,३७,१८५/— हे संबंधिताना अदा केले. त्यानंतर दि. ०७.११.२०२४ रोजी अजून कुठल्या

:९:

कर्मचा—याचे देणे बाकी आहे का याबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी बँकेकडून रु. १० लाख ओव्हरड्राफ्टद्वारे घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे बँकेस पत्र व्यवहारकरून विनंती करण्यात आली होती. आमच्या संस्थेने मार्च २०२४ मध्ये ओव्हरड्राफ्टद्वारे रु. ३७,५०,०००/— घेतला होता व त्याची परतभेड दि. ०३. ०६.२०२४ रोजी केली होती. दि. ०३.०६.२०२४ रोजी संस्थेच्या प्राचार्यांनी ओव्हरड्राफ्टचा भरणा केल्याची माहिती संस्थेस पत्राद्वारे तसेच ईमेलद्वारे कळवली होती. संस्थेने बँकेकडे रु १० लाख ओव्हरड्राफ्टद्वारे मिळण्याबाबतचा पत्र व्यवहार केल्यानंतर आरोपी तात्काळ त्याचा वापरता लॅपटॉप, ज्यामध्ये संस्थेचा व्यवहाराचा बँकअॅप केलेला असतो त्याची एक्सटर्नल हार्डडिक्स घेऊन कोणाचीही परवाणी न घेता विभागीय कार्यालयास जातो असे सांगून पसार झाला. त्यानंतर आरोपीने स्वतःचा मोबाईल बंद केला. विभागीय कार्यालयामध्ये चौकशी करून त्याचा थामपत्ता लागला नाही. त्यानंतर बँकेतून शाखा अधिका—यांचा मला फोन आला. मला त्या दिवशी बँकेच्या शाखा अधिकारी यांनी ओव्हरड्राफ्ट याची आमच्या संस्थेची मर्यादा संपलेली असून ओव्हरड्राफ्ट सुविधा देता येणार नाही असे सांगितले. सदरील माहिती शाखा अधिकारी यांच्याकडून ऐकल्यानंतर मला शॉक बसला. त्यामुळे मी बँक हि आमच्या संस्थेच्या इमारतीच्या खाली असल्याने लगेच बँकेत जाऊन त्याची शाहनिशा करण्याचे ठरवले. मी बँकेत जाऊन संस्थेच्या ओव्हरड्राफ्टचा खाते उतारा काढला. त्या खाते उता—याचे वाचन केले असता रु ३७,५०,०००/— ऐवढी रक्कम दि. २५.०५.२०२४ पासून दि. ३१.१०. २०२४ या काळावधीमध्ये सदरील रक्कम हि काढून घेण्यात आल्याचे निर्दर्शनास आले. त्याचप्रमाणे त्यावर रु ८८,४३३.६५ पैसे इतके व्याज असल्याचे निर्दर्शनास आले. सदरील संपूर्ण रक्कम आरोपीने सदरील काळामध्ये स्वतःच्या खात्यावर जमा केल्याचे नोंदीवरून दिसून आले. आरोपीचा सदरील मोठा अपाहार निर्दर्शनास आल्यानंतर मी पुन्हा प्राचार्यांना भेटलो. प्राचार्यांनी मला सदरील बाबीची पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तत्पुर्वी

:१०:

प्राचार्यांनी त्याच दिवशी सकाळी आरोपीच्या या आधी निदर्शनास आलेल्या रु. १५ लाखाच्या अपहाराबाबतची माहिती संस्थेच्या संचालक मंडळास कळवली होती. आरोपीने दि. ०६.११.२०२४ ते दि. ०७.११.२०२४ या रोजी संस्थेच्या खात्यामध्ये रु १६ लाखाचा भरणा केला होता त्यापैकी देखिल रुपये ९८,९८४ दि. ०७.११.२०२४ रोजी त्याचा मोबाईल बंद करण्यापूर्वी त्याने सीएमपी प्रणालीव्दारे स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे दि. ०७.११.२०२४ रोजी मी दादर पोलीस स्टेशनला सायंकाळी ६.३० च्या दरम्यान जाऊन घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर पोलीसांनी लेखी स्वरूपात ती तक्रार लिहून घेतली. पोलीसांनी त्या तक्रारीचे ते चौकशी करतील असे सांगितले.

१०. त्यानंतर दुस-या दिवशी दि. ०८.११.२०२४ रोजी मी संस्थेचे ऑडिटर श्री. चिन्मय देवल यांना सदरील बाब कळवली. त्यानंतर श्री. चिन्मय देवल हे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आले होते. आमची प्राथमिक चर्चा झाली त्यावेळी कागदपत्राआधारे ऑडिटर यांना काही अनियमितता निदर्शनास आल्या. त्यानंतर मी व ऑडिटर असे दोघेही मिळून संस्थेचे मुख्य प्रशाकिय अधिकारी श्री. खानोळकर यांना भेटलो व आरोपीबाबत पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीची प्रत त्यांच्याकडे सुपूर्त केली. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी २.३० च्या दरम्यान आरोपी, त्याचे आई-वडिल व त्याचे दोन मित्र असे संस्थेच्या कार्यालयास आले. त्यानंतर मी सर्वांना घेऊन प्राचार्यांच्या निजीकक्षामध्ये गेलो. प्राचार्य त्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत अभ्यास दौ-यावर गेले होते. सर्वांना बसण्यासाठी प्राचार्यांच्या निजीकक्षाची जागा सोयीची असल्याने मी त्यांना तेथे घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी आरोपी प्रज्योतकडे सदरील घटनांबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने केवळ १६ लाखाचा अपहार केला नसल्याचे सांगून इतर अनेक जास्त रक्कमेचा अपहार केल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने मला २. ५ चा आकडा सांगितला. माझा त्यावेळी असा समज झाला की, ती रक्कम २,५०,००० किंवा २,०५,००० असावी व आरोपी हा पालकांना घेउन समर्थन

:११:

करण्यासाठी आला असावा. त्यामुळे मी आरोपीला सदरील रक्कम भरून टाक व त्यानंतरची पुढील शाह निशा ऑडिटर करतील असे सांगितले. त्यावेळी तो आकडा त्याने २,५०,००,००० (२ कोटी ५० लाख) पेक्षा अधिक असू शकतो असे सांगितले. सदरील रक्कम ऐकून त्या गोष्टीचा मला धक्का बसला. त्यामुळे मी त्या सर्वाना घेउन मुख्य प्रशाकिय अधिकारी श्री. खानोळकर साहेब यांच्याकडे घेउन गेलो. त्यानंतर मुख्य प्रशाकिय अधिकारी यांनी सदरील बाब संस्थेच्या सर्व संचालक मंडळास कळवली.

(न्यायालयाच्या प्रथम सत्राची वेळ संपल्याने पुढील सरतपास दिनांक ११.११. २०२५ पर्यंत तहकूब करण्यात येत आहे . )

श्रवणोत्तर स्वीकृत,

स्वाक्षरी / —

(वैभव व. कुलकर्णी)

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी,

५ वे न्यायालय, दादर, मुंबई.

दिनांक : ०६/११/२०२५.